

संस्थेचे उद्दीष्ट आणि कार्य

- 2.1 सार्वजनिक प्राधिकरणाचे हेतू आणि उद्दीष्ट : पाणी पुरवठा आणि वाटप संबंधी नवीन जलवाहिन्या टाकणे, जुन्या, गंजलेल्या जलवाहिन्या बदलणे , जलवाहिन्यांचे पुनर्वसन करणे. नाले, पर्जन्य वाहिन्या आणि झोपडपट्टया इत्यादी मधून जाणा-या जलवाहिन्यां वळविणे व इतर अनुषंगिक कामे पार पाडणे.
- 2.2 सार्वजनिक प्राधिकरणाचे कार्य/दृष्टी विधान: मुंबई शहराला स्वच्छ व पिण्याजोगे पाण्याचे समप्रमाणात वितरण करणे. हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी उपलब्ध तंत्रज्ञाद्वारे वेगवेगळे प्रकल्प कार्यरत करणे.
- 2.3 माहिती संदर्भ आणि इतिहास : मुंबई शहर आणि उपनगरे यामध्ये झालेल्या लोकसंख्या वाढीमुळे एक वेगळा बांधकाम विभाग असावा अशी जाणीव झाली. कार्यकारी अभियंता यांच्या अधिपत्याखाली शहर, पश्चिम उपनगरे आणि पूर्व उपनगरे या स्वतंत्र उपविभागासह उप जल अभियंता यांच्या नियंत्रणाखाली एक वेगळा बांधकाम विभाग स्थापन करण्यात आला.
- 2.4 कर्तव्ये :खात्यांतर्गत कामगार तसेच निविदा/दरपत्रकाद्वारे कंत्राटी अभिकर्त्यांमार्फत पाणीपुरवठा आणि वाटपासंबंधीची सर्व नियोजित कामे करून घेणे.
- 2.5 प्रमुख कामे/कार्य :पाणी पुरवठा व्यवस्थेसंबंधी वेगवेगळे प्रकल्प टप्पाटप्पाने राबविणे.
- 2.6 पुरविण्यात येणा-या सेवांची यादी :-
नवीन कामे वितरण व प्रेषण जलवाहिन्या टाकणे.
महापालिका हद्दीतील जुन्या/गंजलेल्या जलवाहिन्या बदलणे आणि जुन्या सेवा जोडण्याचे नूतनीकरण करणे.
- जलवाहिन्याचे स्थानांतर करणे :- नैसर्गिक मार्ग, गटारे, नाले, पर्जन्य वाहिन्या, दूषित पाणी प्रवण भाग, रेल्वेच्या हद्दीतील झोपडयामधून जाणा-या जलवाहिन्या स्थानांतर करणे .
- जलवाहिन्यांची जलवाहन क्षमता व आयुमान वाढविण्यासाठी जलवाहिन्याचे पुनर्वसन करणे.
- असंख्य सेवा जलजोडण्या ऐवजी शाखा वाहिन्या टाकून त्यावर सेवा जलजोडण्या स्थानांतरीत करणे.
- 2.7 संस्थेचा रचनात्मक तक्ता
- 2.8 लोकांकडून अपेक्षा:
1) कामादरम्यान होणा-या गैरसोईबाबत सहकार्य करणे.
2) त्या त्या विभागातील जल वितरण पध्दतीमधील जलवाहिन्यांचे नुकसान,गळती व दूषितीकरणाबाबत कळविणे.
- 2.9 लोकांच्या सहभागासाठीची तयारी भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्था, रस्ते सुरक्षा आणि अपघात निवारण कल्याण केंद्र, नामनिर्देशित प्रतिनिधी इ. सारख्या म.न.पा. आयुक्तांच्या अधिपत्याखाली होणा-या चर्चा सत्रांमध्ये, त्याचप्रमाणे विभागीय चर्चेमध्ये लोक प्रतिनिधीना सहभाग घेण्यास अनुमती दिली जाते.
- 2.10 ग्राहक तक्रार निवारण सेवा पुरवठ्याची यंत्रणा: लोकांच्या तक्रारी दाखल करण्यासाठी व त्यावर सेवा पुरवठ्यासाठी शहरातील व उपनगरातील प्रत्येक विभागामध्ये नागरी तक्रार निवारण केंद्र उभारले आहे.

पुस्तिका -1(2.7)

उप जल अभियंता (यां. व वि) मुंबई 3 अ पिसे पांजरापूर यांच्या कार्यालयातील
(प्रशासकीय अधिकारी) मुंबई 3 अ (पिसे-पांजरापूर) यांचा तक्ता

मुख्य लिपिक (आस्थापना)	मुख्य लिपिक (व्यय)	वरीष्ठ लघुलेखक	वरीष्ठ लघुलेखक - रिक्त
लिपिक	लिपिक	कनिष्ठ लघुलेखक	कनिष्ठ लघुलेखक - रिक्त
लिपिक	लिपिक	शिपाई	
लिपिक	लिपिक	शिपाई	
शिपाई	शिपाई		
नाईक	शिपाई		

सही/-

उप जल अभियंता (यां.व वि.)मुंबई 3 अ पि.पां.